

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना  
जून, २००९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात  
समाविष्ट करण्यात आलेल्या "पाणी पुरवठा व स्वच्छता"  
उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे वाटप.....

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.६/का.६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- वाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थ-३, दि.३० जून, २००९.  
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६ डिसेंबर, २००९.  
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि.१६.२.२००८.

शासन निर्णय : वर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्यय अर्थसंकल्पित करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरित करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या वर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने ठरवून दिलेल्या प्रचलित पध्दतीप्रमाणे कायम राहतील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्यात १० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय वाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते व्यक्तिशः जबाबदार राहतील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्राबाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद

आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती घर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

२१.१.२०१६

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि उपआयुक्त, आदिवासी विकास.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

सर्व कोषागार अधिकारी.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिःसारण मंडळ, एक्सप्रेस टावर्स, मुंबई.

वित्तीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःसारण मंडळ, नवी मुंबई.

संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पी.एम.टी.बिल्डींग स्वारगेट, महाराष्ट्र राज्य, पुणे.(३प्रती)

अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई

घरिष्ठ लेखा अधिकारी, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

सर्व अधिकारी/कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळपाणी पुरवठा योजना (विशेष उपाय) ( एम डब्लू.एस.एस. बी.) (स्थानिक क्षेत्र) जिल्हास्तर योजना (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) ग्रामीण भागामध्ये नळ पाणीपुरवठा योजना (२२१५ ०५०६) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) <b>(टिएसपी)</b></b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
नाशिक	१०००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
अहमदनगर	३३३४			
यवतमाळ	८००			
गडचिरोली	१६६६			
<b>एकुण</b>	<b>६८००</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- नळाने पाणी पुरवठा (विशेष उपाय) जिल्हा परिषद (स्थानिक क्षेत्र)</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवर्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०२) नळाने पाणी पुरवठा <b>(२२१५ ०५६२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	४०९५	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	३३४			
नाशिक	१९७२५			
धुळे	१०६६६			
नंदुरबार	३००००			
जळगांव	४३१६			
अहमदनगर	१४६६			
पुणे	२८१९			
अमरावती	१७७६			
यवतमाळ	१६३३			
नागपूर	७६७			
गोंदिया	३२८४			
चंद्रपूर	६३९०			
नांदेड	१३३४			
<b>एकूण</b>	<b>८८६०५</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> विहीरी बांधणे (साधे उपाय) <b>जिल्हास्तरीय योजना</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) खोदलेल्या विहिरी (साधे उपाय) (जिल्हा) <b>(२२१५ २२०४) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२५६३७	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
रायगड	१९७			
नाशिक	५८५			
नंदूरबार	८८९५			
अहमदनगर	४९४			
गोंदिया	१२०४			
चंद्रपूर	२१३३			
गडचिरोली	९२९०			
नांदेड	३१३			
<b>एकुण</b>	<b>४८७४८</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए. ची नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०५) जी.एस.डी.ए.ची नलिका विहीरी खोदण्याची कामे (२२१५ २२३३) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१४११	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	१५३३			
धुळे	८७			
नंदुरबार	२०००			
गोंदिया	२००			
नांदेड	१२३			
एकुण	५३५४			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विंधन विहीरींचे जलभंजन.</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०७) विंधन विहीरींचे जलभंजन स्त्रोतांचे बळकटीकरण (जिल्हा) (२२१५ २२३१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
अहमदनगर	७५	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
एकूण	७५			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- अपारंपारीक पाणी स्रोताचे बळकटीकरण जिल्हास्तरीय योजना</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०७) विधन विहिरींचे जलभंजन स्रोतांचे बळकटीकरण (जिल्हा) (२२१५ २२३१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
धुळे	१२५	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
एकूण	१२५			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- आश्रमशाळा पाणीपुरवठा जिल्हास्तरीय योजना  (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०८) आश्रमशाळा पाणीपुरवठा (२२१५ २२४२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) <b>(टिएसपी)</b></b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
नाशिक	२३३६८	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
धुळे	२३४			
अहमदनगर	७७९			
अमरावती	१०८९६			
यवतमाळ	१३५५			
गोंदिया	१५५८			
गडचिरोली	६८५४			
नांदेड	८३२			
<b>एकुण</b>	<b>४५८७६</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- हातपंप व वीजपंप (देखभाल व दुरुस्ती)/फिरते पथक</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०१) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०६) देखभाल व दुरुस्ती, हातपंप/विद्युतपंप दुरुस्तीसाठी फिरते पथक(जिल्हा)</b> <b>(२२१५ २२२२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	६२३०	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय, मुंबई-३२.	
रायगड	६८			
नाशिक	७४८			
यवतमाळ	६८०			
गोंदिया	४०८			
गडचिरोली	६३९६			
<b>एकूण</b>	<b>१४५३०</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- विंधन विहिरी व विद्युतपंपाच्या दुरुस्तीसाठी फिरते पथक</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०१) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०६) देखभाल व दुरुस्ती, हातपंप/विद्युतपंप दुरुस्तीसाठी फिरते पथक(जिल्हा)</b> <b>(२२१५ २२२२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
गोंदिया	२०४	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय	
<b>एकूण</b>	<b>२०४</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र:- ३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- ग्रामीण सफाई कार्यक्रम (शौचकूपी बांधणे) जिल्हास्तरीय योजना (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-मलप्रणाली व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) शौचकूपी बांधणे (२२१५ १८६१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (टिएसपी)</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	१३५००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
धुळे	१३२			
नंदुरबार	६८७			
पुणे	११७			
अमरावती	१०५			
यवतमाळ	१५८			
चंद्रपूर	८५			
गडचिरोली	११८६			
नांदेड	६१			
<b>एकुण</b>	<b>१६०३१</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र : ३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळाने पाणीपुरवठा (विशेष उपाय) ( एम डब्लू.एस.एस. बी.) (स्थानिक क्षेत्र) जिल्हास्तर योजना (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना (२२१५ ०६६९) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
मुंबई उपनगर	१३०२	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
यवतमाळ	१३३४			
<b>एकुण</b>	<b>२६३६</b>			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप

पूरक मागणी बाब क्र :-३०६

<b>शिर्ष :-पाणी पुरवठा</b> <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा (विशेष उपाय) जिल्हा परिषद (स्थानिक क्षेत्र) <b>जिल्हास्तरीय योजना</b>  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक :- टी -५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०३) नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (जिल्हा) (२२१५ २२५१) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	४७७			
नाशिक	२६०८	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
अहमदनगर	११७४			
पुणे	२५०६			
बुलढाणा	६१३			
अकोला	१३७			
वाशिम	३४०			
यवतमाळ	३६७			
नागपूर	७७८			
वर्धा	१८७२			
भंडारा	८७७			
गोंदिया	२६७७			
चंद्रपूर	२७६६			
हिंगोली	५२८७			
नांदेड	२४४२			
उस्मानाबाद	१			
<b>एकुण</b>	<b>२४९२२</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहीरी बांधणे (साधे उपाय) जिल्हास्तरीय योजना  (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना - राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०४) खोदलेल्या विहीरी (साधे उपाय) (२२१५ २२६९) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	६००	संबंधीत जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
गोंदिया	२३९			
नांदेड	५००			
<b>एकूण</b>	<b>१३३९</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए.चा नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम जिल्हास्तरीय योजना  (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०५) जी.एस.डी. ए.नलिका विहीरी खोदण्याची कामे (जिल्हा) (२२१५ २२७८) सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१७०	संबंधीत जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
गोंदिया	६६			
नांदेड	१३४			
<b>एकूण</b>	<b>३७०</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- हातपंप व वीजपंप (देखभाल व दुरुस्ती)/फिरते पथक</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०६) देखभाल व दुरुस्ती, हातपंप/विद्युतपंप दुरुस्तीसाठी फिरते पथक(जिल्हा)</b> <b>(२२१५ २२८७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	२५	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय, मुंबई-३२.	
यवतमाळ	५०७			
भंडारा	२६			
<b>एकूण</b>	<b>५५८</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- विद्युतपंप व विंधन विहिरी दुरुस्तीसाठी फिरते पथक</b> <b>जिल्हास्तरीय योजना</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०६) देखभाल व दुरुस्ती, हातपंप/विद्युतपंप दुरुस्तीसाठी फिरते पथक(जिल्हा)</b> <b>(२२१५ २२८७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	२५	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय	
<b>एकूण</b>	<b>२५</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- आश्रमशाळांना पाणीपुरवठा जिल्हास्तरीय योजना  (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०८) आश्रमशाळांना पाणीपुरवठा (२२१५ २३०२) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	२२६७	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
नाशिक	६६६			
अहमदनगर	३३३			
अकोला	२६७			
वाशिम	१६७			
अमरावती	२६७			
यवतमाळ	१४५३			
नागपूर	५४०			
नांदेड	६६७			
<b>एकूण</b>	<b>६६२७</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून,२००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप**

**पूरक मागणी बाब क्र :-३०६**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- ग्रामीण सफाई कार्यक्रम (शौचकुपी बांधणे ) जिल्हास्तरीय योजना (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- मलप्रणाल व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) शौचकुपी बांधणे (२२१५ १८७२) ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेतर) (ओटिएसपी)</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार	६३२	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय,	
यवतमाळ	५४१			
<b>एकूण</b>	<b>११७३</b>			